

जिल्हा परिषदेमधील वाहन चालक पद
पदोन्नतीने भरण्यासाठी अर्हता ठरविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक-एपिटी-२०११/प्र.क्र.२५१/आस्था-८,

ग्राम विकास व पंचायत राज विभाग,

बांधकाम भवन, २५ मझबान पथ,

फोर्ट, मुंबई-४०० ००१.

दिनांक- ६ सप्टेंबर, २०१२.

वाचा:- शासन निर्णय क्रमांक-एपिटी-२०११/प्र.क्र.३१०/आस्था-८, दिनांक- ९ सप्टेंबर, २०११.

प्रस्तावना :-


महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मध्ये वाहन चालक पदाची शैक्षणिक अर्हता कमीतकमी ४ थी इयत्ता उत्तीर्ण असावी असे विहित करण्यात आले आहे. संदर्भाधीन दिनांक ९ सप्टेंबर, २०११ च्या शासन निर्णयाव्दारे सदर शैक्षणिक अर्हता इ. १२ वी उत्तीर्ण अशी निश्चित करण्यात आली आहे. वाहन चालक पदावर गट-"ड" (वर्ग-४) मधून पदोन्नती देण्यात येत असल्याने व त्या प्रवर्गात इ.१२ वी उत्तीर्ण उमेदवार मिळणे कठीण असल्याने, वाहन चालकाची शैक्षणिक अर्हता नव्याने निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत आता पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय:-

शासन निर्णय क्रमांक-एपिटी २०११/प्र.क्र.३१०/आस्था-८, दिनांक-९ सप्टेंबर, २०११ अन्वये वाहन चालक पदाच्या भरतीसाठी सरळ सेवा पदोन्नतीसाठीची शैक्षणिक अर्हता इ. १२ वी उत्तीर्ण अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये सुधारणा करून पुनर्विचारांती वाहन चालक पदाच्या पदोन्नतीने भरतीसाठी शैक्षणिक अर्हता इ. ८ वी उत्तीर्ण व वाहन चालक परवाना अशी निश्चित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय संगणक संकेतांक क्रमांक-२०१२०९०४१५०५००१२०१ अन्वये WWW.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(दत्तात्रय बोर्हाडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) विभागीय आयुक्त, सर्व विभाग.
- २) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
- ३) ग्राम विकास व जलसंधारण विभाग, कार्यासन आस्था-९ व आस्था-१०.
- ४) निवड नस्ती/आस्था-८, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.